

LALIT. 12. u. s. w. Lot. de la b. l. 3. गरुडः Verz. d. B. H. 146, b, 50. **LALIT.** 52.326. **Svāhā**, die Gemahlin Agni's, nimmt um zu entkommen die Gestalt einer गरुडी = सुपार्णी (wie गरुडः = सुपार्ण) an MBu. 3, 14307. 14343. Bei den गाना ist Garuḍa der Diener des 16ten Arhant's der gegenwärtigen Avasarpini H. 43. *Gebäude* in der Form des Garuḍa werden schlechtweg गरुडः genannt: स चैत्यो राजसिंहस्य संचितः कुण्डलैर्दक्षिणैः । गरुडो रुकमयो वै त्रिगुणो ऽष्टदशात्मकः ॥ R. 1, 13, 30. घशदः कृतशापि गरुडः काद्यनेष्टकः R. GOR. 1, 13, 28. गरुडाकृतिश्च प्रापादः गरुडो नन्दीति च पद्मुष्कविस्तीर्णः । कार्यश सप्तभैमो विभूषिनो गरुडेश विश्वतिभिः ॥ VARĀH. BRH. S. 55, 24, 17. Eine *Schlachtordnung* führt M. 7, 187 den Namen गरुडः. — 2) N. pr. eines Sohnes von Krishṇa HARIV. 1732. Enkel dieses Königs (seine Enkel werden Brahmanen) VP. 430. BrAg. P. 9, 21, 1, 19. वृद्धगरुडः WEBER, Lit. 148. pl. die Nachkommen des Garga (s. गार्यः P. 2, 4, 64. VP. 7, 14. आच्युतः P. 12, 12. PRABHĀDHJ. in Verz. d. B. H. 62. MBu. 7, 8728. गर्मः प्रावरेया: KĀTH. 13, 12 in Ind. St. 3, 473. Am Anf. eines comp., als gen. aufgefasst, = गार्यः, z. B. गर्गकुलम् oder गर्गर्यकुलम् = गार्यस्य oder गार्ययोः कुलम्: गर्माणो कुलम् nur = गर्गकुलम् P. 2, 4, 64, Vārtt., Sch. गर्गित्रित्रात्र (gāṇa युक्तोरेक्षादि zu P. 6, 2, 81). गर्मः (P. 6, 2, 97, Sch.) oder गर्गच्छवि Name einer Feier आच्युतः P. 10, 2. KĀTH. Ča. 23, 2, 8. ČĀNKH. Ča. 16, 22, 2. Māg. in Verz. d. B. H. 73. Sch. zu KĀTH. Ča. 4, 3, 7. — b, *Stier*. — c) *Regenwurm* H. an. 2, 31. Die beiden appell. Bedd. kennen weder WILSON noch ÇKD. गर्मि in der Bed. *Regenwurm* könute ein verlesenes गदु sein. — 2) f. गर्मि N. pr. einer Frau RĀGĀ-TAR. 3, 250. — 3) गर्मि N. pr. einer Frau: गर्मि चाचक्षावी आच्युतः P. 3, 4. — Vgl. गर्मि, गार्यः.

गरुडधनः (गरुड + धनः *Symbol*) m. ein Bein. Vishṇu's oder Krishṇa's AK. 1, 1, 14. MBu. 2, 30. 13, 514. BrAg. P. 4, 9, 26.

गरुडपुराणा (गरुड + पुरा) n. N. des 17ten Purāṇa Verz. d. B. H. 136, b, 141. No. 1113. 1193. — Vgl. u. गरुडः.

गरुडरूपः (गरुड + रूपः) n. N. eines Metrums (4 Mal अल्पलंबनं अल्पलंबनं) COLEBR. Misc. Ess. II, 162 (XI, 10).

गरुडवेगः (गरुड + वेगः) f. N. einer Pflanze VARĀH. BRH. S. 53, 87.

गरुडायत्रः (गरुड + अयत्रः) m. der jüngere Bruder Garuḍa's, ein Bein. Aruṇa's, des Wagenlenkers der Sonne, AK. 1, 1, 2, 33. H. 102.

गरुडाङ्कः (गरुड + अङ्कः) m. ein Bein. Vishṇu's oder Krishṇa's H. 214, Sch.

गरुडाक्षितः (गरुड + अङ्कितः) n. Smaragd ÇARDAR. im ÇKD. — Vgl. गरुडाश्मनः, गरुडातीर्णः, गरुडः, गरुत्मतम्.

गरुडार्थः (गरुड + अर्थः) eine Art Pfeil H. 780, Sch.

गरुडाश्मनः (गरुड + अश्मनः) m. Smaragd ÇĀTĀDH. im ÇKD.

गरुडातीर्णः (गरुड + उत्तीर्णे von तरः) n. dass. Rāgān. im ÇKD.

गरुडापानियदः (गरुड + उत्पादः) f. N. einer Upanishad COLEBR. Misc. Ess. I, 97. WEBER, Lit. 163. Ind. St. 1, 249. 302. 2, 110. Verz. d. Pet. H. No. 3.

गरुडः Un. 1, 94. gāṇa यवादि zu P. 8, 2, 9. m. TRIK. 3, 5, 3. SIDH. K. 249, b, 4 v. u. *Flügel eines Vogels* AK. 2, 3, 36. H. 1318.

गरुत्मतः (von गरुडः) gāṇa यवादि zu P. 8, 2, 9. 1) adj. in den Veda nur in Verbindung mit सुपार्णः अयो दिव्यः स सुपार्णो गरुत्मान् (die Sonne) RV. 1, 164, 46. सुपार्णो अङ्कः सांवर्तुगरुत्मतान्पूर्वो ब्रातः 10, 149, 3. VS. 12, 4, 17, 72. AV. 4, 6, 3. Die Bed. *gefliest*, welche das Wort RĀG. 3, 57 (गरुत्मानाविष्य) hat, scheint für den Veda schon deshalb zweifelhaft zu sein, weil sie Nī. 7, 18 ganz fehlt. Hier wird das Wort mit गरुणा das *Verschlingen* in Zusammenhang gebracht, das einfache गरुत्मः ist nicht zu belegen und die Bed. *Flügel* kann falschlicher Weise aus गरुत्मतः geschlossen worden sein. — 2) m. a, *der Vogel Garuḍa* AK. 1, 1, 24. 3, 4, 14, 60. H. 231. an. 3, 259. MED. l. 196. MBu. 1, 1510. 3, 550. 5, 3692. H. 3, 33, 61. PANĀT. 48, 9. 83, 15. VID. 21. BrAg. P. 3, 19, 11. गरुत्मङ्कः LIA. II, 949. 957. — b, *Vogel* überhaupt AK. 2, 3, 34. 3, 4, 14, 60. H. an. MED. N. 1, 22.

गरुद्याधिन् (गरुड + योः) m. *Wachtel* TRIK. 2, 5, 29.

गरुलः = गरुडः H. 230, Sch.

गर्मः Un. 1, 127. Kīc. zu P. 4, 1, 63. 1) m. N. pr. verschiedener Personen: eines alten Weisen H. an. 2, 31. PRABHĀDHJ. in Verz. d. B. H. 61. WEBER, Lit. 148. भारदावः und श्राव्हरस Ind. St. 3, 214. Astronom LIA. I, 829. sg. WEBER, Lit. 225. sg. MBu. 9, 2132. sgg. VARĀH. BRH. S. 21, 2, 5. 23, 4 u. s. w. VP. 206. Ind. St. 1, 17. Mediciner Verz. d. B. H. No. 944. Jurist 1017. 1046. कृष्णगर्मः MBu. 9, 2981. sg. चतुःपद्याङ्गमदर्शकलालाशानं ममाङ्गुतम् (मल्लश्च) sagt Garga 13, 1334. Sohn des Königs Vitatha HARIV. 1732. Enkel dieses Königs (seine Enkel werden Brahmanen) VP. 430. BrAg. P. 9, 21, 1, 19. वृद्धगरुडः WEBER, Lit. 148. pl. die Nachkommen des Garga (s. गार्यः P. 2, 4, 64. VP. 7, 14. आच्युतः P. 12, 12. PRABHĀDHJ. in Verz. d. B. H. 62. MBu. 7, 8728. गर्मः प्रावरेया: KĀTH. 13, 12 in Ind. St. 3, 473. Am Anf. eines comp., als gen. aufgefasst, = गार्यः, z. B. गर्गकुलम् oder गर्गर्यकुलम् = गार्यस्य oder गार्ययोः कुलम्: गर्माणो कुलम् nur = गर्गकुलम् P. 2, 4, 64, Vārtt., Sch. गर्गित्रित्रात्र (gāṇa युक्तोरेक्षादि zu P. 6, 2, 81). गर्मः (P. 6, 2, 97, Sch.) oder गर्गच्छवि Name einer Feier आच्युतः P. 10, 2. KĀTH. Ča. 23, 2, 8. ČĀNKH. Ča. 16, 22, 2. MED. in Verz. d. B. H. 73. Sch. zu KĀTH. Ča. 4, 3, 7. — b, *Stier*. — c) *Regenwurm* H. an. 2, 31. Die beiden appell. Bedd. kennen weder WILSON noch ÇKD. गर्मि in der Bed. *Regenwurm* könute ein verlesenes गदु sein. — 2) f. गर्मि N. pr. einer Frau RĀGĀ-TAR. 3, 250. — 3) गर्मि N. pr. einer Frau: गर्मि चाचक्षावी आच्युतः P. 3, 4. — Vgl. गर्मि, गार्यः.

गर्मभूमिः (गर्म + भूमिः) m. N. pr. eines Fürsten (v. l. भग्भूमिः) VĀSTI-P. in VP. 409, N. 15.

गर्मि (onomat.) 1) m. *Strudel, gurges*: असत् गर्मि अपाम् AV. 4, 15. 12. पिता महूतो गर्मि राम 9, 4, 4. — 2) m. ein best. musikalisches Instrument (nach ŚΛJ.): अत्र स्वराति गर्मि: RV. 8, 33, 9. — 3) m. Butterfass: न गर्मि मद्यते MBu. 12, 2783. 2557. 13204. गर्मि राजारेत्स्वन HARIV. 3395. गर्मि f. AK. 2, 9, 75. TRIK. 2, 9, 8. H. 1022. an. 3, 550. MED. r. 149. H. 209. HARIV. 3327. 3335. 3337. eine Art Wassergeschirr, Krug (कलशी), welches in TRIK. und H. an. als Synonym von गर्मि erscheint, wird auf beide Weisen gedeutet): मेयदौ सक्तवो देया वारिपूर्णा च गर्मि तित्वादि, im ÇKD. — 4) m. eine Art Fisch H. an. MED. गरुडाध. und RĀGĀV. im ÇKD. Pimelodus Gagora Ham. WILS. प: पीतवर्णो इति च पित्तिक्लाङः पृष्ठेषु रेत्रावङ्गः सशत्काः स गर्मि वर्वनादवश्यो ब्रह्म शीतः कफवातकारा RĀGĀN. im ÇKD. Vgl. गर्मिक, गर्मिट. — 5) m. N. pr. eines Mannes गर्मि कुर्यादि zu P. 4, 1, 151.

गर्मिक (von गर्मि): 1) ein best. Fisch (s. गर्मि 4) SUKR. 4, 206, 17. — 2) eine best. Pflanze mit giftiger Wurzel SUKR. 2, 231, 14. Man streiche demnach oben कक्षरघाट und füge st. dessen करवाट ein.

गर्मिश्वरः (गर्मि + श्वरः) m. N. pr. eines Dānava HARIV. 198.

गर्मित्रात्मः (गर्मि + त्रात्म) n. Garga's Strom, N. eines Tīrtha MBu. 9, 2132. sgg. Vgl. Garga's Teich SCHIEFNER, Lebensb. 267 (37).

गर्मिट m. ein best. Fisch H. an. 186. Nach WILS. = गर्मि.

गर्वः (गर्व, गर्वति DHĀTOP. 7, 51. गर्व, गर्वति 74. गर्व, गर्वति 75. गर्व, गर्वति 32, 105, 123.) गर्वति; गर्वन् उ. गर्वमानः ब्रग्विः अग्निर्वति BHĀTT. 13, 21. *brüllen, brummen, tobten, brausen, tosen*; von Thieren, Dämonen, Menschen (insbes. vom herausfordernden, übermuthigen Schlachtl-